

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १३

सभावृत्तांत

दिनांक - २०/०२/२०२०

वेळ - दुपारी १२.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा गुरुवार दिनांक २०/०२/२०२० रोजी दुपारी १२.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- | | | |
|-------------------------------|---|--------|
| १. मा.अश्विनी भिमा बोबडे | - | सभापती |
| २. मा.घोलप कमल अनिल | | |
| ३. मा.अनुराधा गणपत गोरखे | | |
| ४. मा.उषा संजोग वाघेरे(पाटील) | | |
| ५. मा.काळे उषा दिलीप | | |
| ६. मा.सुलक्षणा राजू धर | | |

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आला.

विषय क्र.२) प्रभाग क्र.२० कासारवाडी येथील मायानगरी जवळील नाल्यांची कामे करणे या कामाच्या जागेत बदल करणेबाबत. - मा.कमल घोलप , मा.अनुराधा गोरखे

दिनांक ०७/०२/२०२० रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १२) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक - ३१

विषय क्रमांक - ०१

दिनांक - २०/०२/२०२०

विभाग - ब क्षेत्रीय (विद्युत)

सुचक : मा.घोलप कमल

अनुमोदक : मा.अनुराधा गोरखे

संदर्भ - मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.बक्षेका/१४/२०२० दि.१०/०२/२०२०

मा.महापालिका यांनी शिफारसकेलेनुसार

मुकाई चौक ते भक्ती शक्ती चौक बीआरटीएस रस्त्याचे काम चालु आहे. या कामांतर्गत निसर्गदर्शन सोसायटी जवळ रेल्वेओव्हर ब्रिजचे कामात महाराष्ट्र राज्य विज पारेषण कंपनीचा इएचव्ही टॉवर हलविणे व टॉवरची उंची वाढविणे आवश्यक आहे. या कामाचे महाराष्ट्र राज्य विज पारेषण कंपनीकडून सुधारीत अंदाजपत्रक प्राप्त झालेले आहे. तसेच कामासाठी रेल्वे ब्लॉक व महाराष्ट्र राज्य विज पारेषण कंपनीचा २२० कि.व्हो.दाबाचा विज पुरवठा बंद करणेसाठीचे चार्जस यांचा एकुण अंदाजे खर्च र.रु.२५,००,००,०००/- (अक्षरी र.रु.पंचवीस कोटी फक्त) इतका खर्च अपेक्षित आहे. या कामाची

प्रशासकिय मान्यता र.रू.7,00,00,000/- इतकी मा.महापालिका सभेने ठराव क्र.102 दिनांक 28/11/2017 अन्वये यापुर्वी दिलेली होती. तरी उपरोक्त विषयांकित कामास र.रू.२५,००,००,०००/- (अक्षरी र.रू.पंचवीस कोटी फक्त) या रकमेस सुधारीत प्रशासकिय मान्यता मिळणेकामी मा.आयुक्त यांची शिफारस असली तरी सदरचा विषय दप्तरी दाखल करणेस मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता सदर ठराव मा.महापालिका सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला.

ठराव क्रमांक - ३२

विषय क्रमांक - ०२

दिनांक - २०/०२/२०२०

सुचक : मा.घोलप कमल

अनुमोदक : मा.अनुराधा गोरखे

मा.घोलप कमला , मा.अनुराधा गोरखे यांनी प्रस्तावित केलेनुसार प्रभाग क्र.२० कासारवाडी येथील मायानगरी जवळील नाल्याची कामे करणे, निविदा क्र.२७/३१/२०१९-२० निविदा क्र.४४,९८,९२२/- हे निविदेचे काम करणेत येत आहे. त्यानुसार प्रत्यक्ष ठिकाणी काम सुरु करणेत आले परंतु सदरचा नाला सी.एम.ई(मिलीटरी)हद्दीलगत जात असल्याने सी.एम.ई कडून सदर ठिकाणी काम करणेस मज्जाव केलेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सदर ठिकाणी नाल्याचे काम करणे शक्य नाही. तरी मा.नगरसदस्य यांनी सदर नाल्याच्या कामातून प्रभाग क्र.२० मधील नाल्यांची कामे करणेची मागणी केली आहे. सदर निविदेच्या कामातून नविन प्रभाग क्र.२० येथील नाल्यांची कामे करणेकरीता सदर काम स्थळ बदलास मान्यता देणेत येत आहे. सभावृत्तांत कामय होणेची वाट न पाहता ठरावानुसार कार्यवाही करणेत यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(अश्विनी भिमा बोबडे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/८९/२०२०

दिनांक : २४/०२/२०२०



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.